

केंद्र शासनाचा माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ मधील कलम २ (एच) व ४ (१) (बी) नुसार १७ बाबींवर प्रसिद्ध करावयाची माहिती व गोदावरी संवर्धन कक्ष विभागाची माहिती खालीलप्रमाणे आहे.

कलम २(एच) नमुना ‘क’

गोदावरी संवर्धन कक्ष

माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ नुसार

सार्वजनिक प्राधिकरणाचे नाव : नाशिक महानगरपालिका नाशिक

| अ.क्र. | सार्वजनिक प्राधिकरणाची निर्मितीकारकानुसार विभागणी | सार्वजनिक प्राधिकणाचे नाव | ठिकाण/संपूर्ण पत्ता |
|--------|--|--|---|
| १ | नाशिक नगरपालिका, नाशिकरोड, देवळाली नगरपालिका व सातपूर नगरपालिका यांचे एकत्रिकरण करून दिनांक ०७/११/१९८२ अन्वये महानगरपालिकेची स्थापना | नाशिक महानगरपालिका नाशिक (महाराष्ट्र शासन राजपत्र दि.०७/११/१९८२) | गोदावरी संवर्धन कक्ष विभाग, नाशिक महानगरपालिका नाशिक मुख्यालय, राजीव गांधी भवन, शरणपुर रोड, नाशिक ४२२ ००२ |

(विजयकुमार मुंडे)

उपआयुक्त

गोदावरी संवर्धन कक्ष

नाशिकमहानगरपालिका नाशिक.

कलम २(एच) नमुना ‘ख’

गोदावरी संवर्धन कक्ष

नाशिक महानगरपालिका, नाशिक

| अ.क्र. | सार्वजनिक प्राधिकरणाची अर्थ सहाय्यानुसार विभागणी | सार्वजनिक प्राधिकणाचे नाव | ठिकाण/संपूर्ण पत्ता |
|--------|--|---------------------------|---|
| १ | स्थानिक स्वराज्य संस्था | नाशिक महानगरपालिका नाशिक | गोदावरी संवर्धन कक्ष विभाग, नाशिक महानगरपालिका नाशिक मुख्यालय, राजीव गांधी भवन, शरणपुर रोड, नाशिक ४२२ ००२ |

(विजयकुमार मुंडे)

उपआयुक्त

गोदावरी संवर्धन कक्ष

नाशिकमहानगरपालिका नाशिक.

कलम ४(१)(b)(i)

गोदावरी संवर्धन कक्ष

नाशिक महानगरपालिका, नाशिक

नाशिक महानगरपालिकेच्या गोदावरी संवर्धन कक्ष विभागाची रचना, कार्ये आणि कर्तव्य यांचा तपशिल

| | | |
|--------|--|--|
| अ.क्र. | सार्वप्राधिकरणाचे नांव | नाशिक महानगरपालिका |
| १ | सक्षम प्राधिकरणाचे नांव | नाशिक महानगरपालिका |
| २ | सक्षम प्राधिकारी | महापालिका आयुक्त |
| ३ | संपुर्ण पत्ता | गोदावरी संवर्धन कक्ष विभाग, नाशिक महानगरपालिका नाशिक मुख्यालय, राजीव गांधी भवन, शरणपुर रोड, नाशिक ४२२ ००२ |
| ४ | विभाग प्रमुख | विजयकुमार मुंडे, उपआयुक्त |
| ५ | कोणत्या खात्याच्या अंतर्गत हे कार्यालय आहे ? | गोदावरी संवर्धन कक्ष |
| ६ | कामाचा अहवाल कोणत्या कार्यालयाकडे सादर केला जातो ? | मा.अंतरिक्त आयुक्त (सेवा) नाशिक महानगरपालिका |
| ७ | कार्यकक्ष : भौगोलिक | संपुर्ण महापालिका क्षेत्र |
| ८ | अंगीकृत व्रत (Mission) | --- |
| ९ | ध्येय धोरण | गोदावरी नदी व उपनदयाचे संवर्धन करणे व प्रदुषण रोखणे |
| १० | साध्य | --- |
| ११ | प्रत्यक्ष कार्य | गोदावरी नदी व उपनदयाचे प्रदुषण टाळणेकामी संबंधित विभागाशी समन्वय साधून गोदावरी नदी व उपनदयाचे पात्राचे संवर्धन करणे |
| १२ | जनतेला देत असलेलय सेवांचा थोडक्यात तपशील | --- |
| १३ | स्थावर मलमत्ता (येथे तुमच्या प्राधिकरणाची जमीन, इमारत आणि अन्य स्थावर मालमत्तेचा तपशील द्यावा) | तळ मजला, गोदावरी संवर्धन कक्ष विभाग, नाशिक महानगरपालिका नाशिक मुख्यालय, राजीव गांधी भवन, शरणपुर रोड, नाशिक ४२२ ००२ |
| १४ | प्राधिकरणाच्या संरचनेचा तक्ता (वंशवृक्षाचा तक्ता जसा असतो तसा तक्ता काढुन प्रत्येक पातलीवर कार्यकक्षा व संपकारच्या पत्त्याशी त्याची जोड घालून दाखवावी) | स्वतंत्र पानावर दर्शविणेत आला आहे. |
| १५ | कार्यालयाची वेळ आणि दूरध्वनी क्रमांक (सर्व दूरध्वनी क्रमांक, फॅक्स क्रमांक, ई-मेल आणि कार्यालयीन काजानंतर संपर्काचा तातडीचा क्रमांक असेल तर तोही क्रमांक द्यावा) | वेळ : सकाळी ९.४५ ते ६.१५ दूरध्वनी क्रमांक : E-Mail :- vijaykumarmunde@gmail.com |
| १६ | साप्ताहिक सुटी आणि विशेष सेवांचा कालावधी. | महिन्यातील सर्व शनिवार, रविवार व शासकीय सार्वजनिक सुटट्या (विशेष सेवा :- आवश्यकतेप्रमाणे) |

(विजयकुमार मुंडे)

उपआयुक्त

गोदावरी संवर्धन कक्ष

नाशिकमहानगरपालिका नाशिक.

कलम ४ (१)(बी)(i) (अनु.क्र.३४)

गोदावरी संवर्धन कक्ष

गोदावरी संवर्धन कक्ष विभागाची सर्वसाधारण रचना
मा.आयुक्त सांगे, नाशिक महापालिका नाशिक

↓
मा.अतिरीक्त आयुक्त (सेवा)

↓
उपआयुक्त
गोदावरी संवर्धन कक्ष



↓
उप अभियंता (स्थापत्य)
सार्वजनिक आरोग्य
अभियांत्रिकी विभाग

↓
मा.विभागीय अधिकारी तथा सहा आयुक्त
(पंचवटी विभागीय कार्यालय)

↓
कनिष्ठ लिपीक
गोदावरी संवर्धन कक्ष

↓
सहाय्यक अभियंता (स्थापत्य)
सार्वजनिक आरोग्य
अभियांत्रिकी विभाग

↓
स्वच्छता निरीक्षक

↓
शिपाई

↓
सफाई कामगार

(विजयकुमार मुंडे)
उपआयुक्त
गोदावरी संवर्धन कक्ष
नाशिकमहानगरपालिका नाशिक.

गोदावरी संवर्धन कक्ष

नमुना “ग”

| अ.क्र. | अधिकार पद | प्रशासनिक कर्तव्य | संबंधीत कायदा / नियम/ आदेश/ राजपत्र | शेरा (असल्यास) |
|--------|-------------------------------|-------------------|-------------------------------------|----------------|
| १ | मा.आयुक्त | फौजदारी कर्तव्य | | |
| २ | मा.अतिरिक्त आयुक्त (सेवा) | | | |
| ३ | उपआयुक्त गोदावरी संवर्धन कक्ष | | | |
| ४ | उपअभियंता | | | |
| ५ | शाखा अभियंता | | | |
| ६ | सहाय्यक अधिक्षक | | | -- |
| ७ | क.लिपीक | | | |
| ८ | शिपाई | | | |

(विजयकुमार मुंडे)

उपआयुक्त

गोदावरी संवर्धन कक्ष

नाशिकमहानगरपालिका नाशिक.

**गोदावरी संवर्धन कक्ष
नमुना “घ”**

| अ.क्र. | अधिकार पद | अर्धन्यायिक कर्तव्ये | संबंधीत कायदा / नियम/ आदेश/ राजपत्र | शेरा (असल्यास) |
|--------|---------------------------------------|---|--|-------------------|
| १ | मा.आयुक्त | महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम प्रमाणे | महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम प्रमाणे | |
| २ | मा.अतिरिक्त आयुक्त (सेवा) | १) महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम प्रमाणे २)माहितीचा अधिकार अधिनियम २००५ | १)महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम प्रमाणे २)माहितीचा अधिकार अधिनियम २००५ | |
| ३ | उपआयुक्त (गोदावरी संवर्धन कक्ष) | १)महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम प्रमाणे २)माहितीचा अधिकार अधिनियम २००५ च्या कलम १९ प्रमाणे अपिलीय अधिकारी व त्या अनुषंगीक कर्तव्ये | १) महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम प्रमाणे २)माहितीचा अधिकार अधिनियम २००५ | |
| ४ | क.लिपीक | निरंक | | |
| ५ | शिपाई | निरंक | | |

(विजयकुमार मुंडे)
उपआयुक्त
गोदावरी संवर्धन कक्ष
नाशिकमहानगरपालिका नाशिक.

गोदावरी संवर्धन कक्ष
नमुना “य”

| अ.क्र. | अधिकार पद | न्यायिक कर्तव्ये | संबंधीत कायदा / नियम/ आदेश/ राजपत्र | शेरा (असल्यास) |
|--------|---------------------------------------|--|--|-------------------|
| १ | मा.आयुक्त | महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम प्रमाणे | महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम प्रमाणे | |
| २ | मा.अतिरिक्त आयुक्त (सेवा) | | | |
| ३ | उपआयुक्त (गोदावरी संवर्धन कक्ष) | | | निरंक |
| ४ | क.लिपीक | | | |
| ५ | शिपाई | | | |

(विजयकुमार मुंडे)
उपआयुक्त
गोदावरी संवर्धन कक्ष
नाशिकमहानगरपालिका नाशिक.

कलम ४(१)(b)(ii) नमुना ‘ख’
 गोदावरी संवर्धन कक्ष विभाग
 नाशिक महानगरपालिका, नाशिक
 नाशिक महानगरपालिकेच्या प्रशासन विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचे अधिकार व कर्तव्य
 (क)

| अ.क्र. | अधिकार पद | आर्थिक कर्तव्य | संबंधित कायदा / नियम / आदेश / राजपत्र | शेरा |
|--------|---|--|---------------------------------------|------|
| १ | मा.आयुक्त सांगे | महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाप्रमाणे | महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम | |
| २ | मा.अतिरिक्त आयुक्त (सेवा) | महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाप्रमाणे | महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम | |
| ३ | □□□□□□□□ □□□□□□□□ □□□□□□□□ □□□□□ | मा.आयुक्त यांनी वेळोवेळी अधिकार प्रदान केल्याप्रमाणे | महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम | |
| ४ | कनिष्ठ लिपीक | निरंक | | |
| ५ | शिपाई | | | |

(ख)

| अ.क्र. | अधिकार पद | प्रशासकिन कर्तव्य | संबंधित कायदा / नियम / आदेश / राजपत्र | शेरा |
|--------|--|--|---|------|
| १ | मा.आयुक्त सांगे | महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाप्रमाणे | महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम | |
| २ | मा.अतिरिक्त आयुक्त (सेवा) | महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाप्रमाणे | महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम | |
| ३ | □□□□□□□□ □□□□□□□□ □□□□□□□□ □□□□ | महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाप्रमाणे | १. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम २. महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांचे बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम २००५ | |
| ४ | कनिष्ठ लिपीक | व मा.आयुक्त यांनी वेळोवेळी अधिकार प्रदान केल्याप्रमाणे | ३. केंद्र शासनाचा माहितीचा अधिकार अधिनियम २००५ ४. महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी पारित केलेले नियम,उपविधी व इतर संबंधित अधिनियम इ. | |
| ५ | शिपाई | | ५. महाराष्ट्र नागरी सेवा नियम इ. | |

समवेत गोदावरी संवर्धन कक्ष विभागातील कर्मचाऱ्यांचे कार्यासन जोडले आहे.

| अ. क्र. | पदनाम | पद संख्या | कामकाजाची जबाबदारी |
|---------|--|-----------|---|
| १ | उपआयुक्त गोदावरी संवर्धन कक्ष | १ | गोदावरी संवर्धन कक्षाचे विभागप्रमुख म्हणून कामकाज पाहणे. |
| २ | सहाय्यक आयुक्त तथा विभागीय अधिकारी पंचवटी | १ | गोदावरी कक्षाचे सहाय्यक आयुक्त या पदाचा अतिरक्त कार्यभार सोपविणेत येत आहे. |
| ३ | आरोग्य वैद्यकीय अधिकारी | १ | स्वच्छते संदर्भातील सर्व कामांची नियंत्रण करण्याकरीता समन्वय अधिकारी या नात्याने काम सोपविण्यात येत आहे. |
| ४ | कार्यकारी अभियंता (यांत्रिकी) | १ | सध्याच्या कार्यभार सांभाळून गोदावरी नदी संवर्धनाचे अनुषंगीक कामकाजाचा अतिरीक्त कार्यभार सोपविण्यात येत आहे. |
| ५ | उप अभियंता (स्थापत्य) | १ | सध्याच्या कार्यभार सांभाळून गोदावरी नदी संवर्धनाचे अनुषंगीक कामकाजाचा अतिरीक्त कार्यभार सोपविण्यात येत आहे. |
| ६ | सहाय्यक अभियंता (स्थापत्य) | १ | सध्याच्या कार्यभार सांभाळून गोदावरी नदी संवर्धनाचे अनुषंगीक कामकाजाचा अतिरीक्त कार्यभार सोपविण्यात येत आहे. |
| ७ | शास्त्रा अभियंता (यांत्रिकी) | १ | सध्याच्या कार्यभार सांभाळून गोदावरी नदी संवर्धनाचे अनुषंगीक कामकाजाचा अतिरीक्त कार्यभार सोपविण्यात येत आहे. |
| ८ | स्वच्छता निरीक्षक | ३ | सध्याच्या कार्यभार सांभाळून गोदावरी नदी संवर्धनाचे अनुषंगीक कामकाजाचा अतिरीक्त कार्यभार सोपविण्यात येत आहे. |
| ९ | कनिष्ठ लिपीक | ३ | गोदावरी संवर्धन कक्षाचे कार्यालयीन कामकाज |
| १० | शिपाई | २ | गोदावरी संवर्धन कक्षाचे कार्यालयीन कामकाज |

कलम ४(१)(b)(iii)

गोदावरी संवर्धन कक्ष

नाशिक महानगरपालिकेत कोणताही निर्णय घेतांना पाळली जाणारी निर्णय प्रक्रियेची आणि
त्यावरील देखरेखीची पद्धत आणि सोपविलेले व्यक्तीगत उत्तरदायित्व

गोदावरी संवर्धन कक्ष विभागातील प्रकरण सादर करण्याची पद्धती
कनिष्ठ लिपीक, वरिष्ठ लिपीक, सहाय्यक अधिक्षक

↓
उप अभियंता (स्थापत्य)

सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभाग

↓
उपआयुक्त
(गोदावरी संवर्धन कक्ष)

↓
अतिरीक्त आयुक्त (सेवा)

↓
महापालिका आयुक्त

↓
आवश्यकतेनुसार
मा.स्थायी समिती/ मा.महासभा

| | |
|-------------------|---|
| कामाचे नाव : | अधिकारी/कर्मचारी यांचे सर्वप्रकारचे सेवाविषयक कामकाजाची प्रकरणे/माहिती अधिकार या विषयावरील प्रकरणे |
| संबंधित तरतुद : | महाराष्ट्र शासकीय कर्मचायांचे बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम २००५ माहितीचा अधिकार अधिनियम २००५ |
| संबंधित अधिनियम : | महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, महाराष्ट्र शासकीय कर्मचायांचे बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम २००५/ माहितीचा अधिकार अधिनियम २००५ |
| नियम : | महाराष्ट्र नागरी सेवा नियम, महाराष्ट्र शासकीय कर्मचायांचे बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम २००५/ माहितीचा अधिकार अधिनियम २००५ च्या अनुषंगाने शासनाने वेळोवेळी पारीत केलेले नियम, मनपा उपविधी |
| शासन निर्णय : | महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेले संबंधित शासन निर्णय |

| अ.क्र. | कामाचे स्वरूप | कामाचे ठप्पे | अपेक्षित कालावधी | प्रत्येक कामाबाबत आणि प्रत्येक टप्प्यावर कर्मचाऱ्याची व अधिकाऱ्याची भूमिका आणि जबाबदारी | शेरा |
|--------|---|--------------|----------------------------------|---|------|
| १ | सर्वसाधारण प्रकरणे | तीन | ७ दिवस | लिपीक-प्रकरण सादर करणे, व.लिपीक/सहा.अधिक्षक-अभिप्राय/शिफारशींसह प्रकरण अग्रेषित करणे, कार्यालय प्रमुख- अभिप्राय नमुद करणे, विभागप्रमुख- निर्णय घेणे | |
| २ | तात्काळ प्रकरण | तीन | शक्यतो त्याच/दुसऱ्या दिवशी सकाळी | लिपीक-प्रकरण सादर करणे, व.लिपीक/सहा.अधिक्षक-अभिप्राय/शिफारशींसह प्रकरण अग्रेषित करणे, कार्यालय प्रमुख- अभिप्राय नमुद करणे, विभागप्रमुख- निर्णय घेणे | |
| ३ | तातडीच्या स्वरूपाची फाईल | तीन | शक्यतो चार दिवसात | लिपीक-प्रकरण सादर करणे, व.लिपीक/सहा.अधिक्षक-अभिप्राय/शिफारशींसह प्रकरण अग्रेषित करणे, कार्यालय प्रमुख- अभिप्राय नमुद करणे, विभागप्रमुख- निर्णय घेणे | |
| ४ | कोणत्याही विभागाकडे विचारार्थ पाठवायची आवश्यकता असलेली फाईल | तीन | ३० दिवस | लिपीक-प्रकरण सादर करणे, व.लिपीक/सहा.अधिक्षक-अभिप्राय/शिफारशींसह प्रकरण अग्रेषित करणे, कार्यालय प्रमुख- अभिप्राय नमुद करणे, विभागप्रमुख- निर्णय घेणे | |

(विजयकुमार मुंडे)
उपआयुक्त
गोदावरी संवर्धन कक्ष
नाशिकमहानगरपालिका नाशिक.

कलम ४(१)(b)(iv) नमुना ‘क’

गोदावरी संवर्धन कक्ष विभाग

नाशिक महानगरपालिकेत होणाऱ्या कामासंबंधी सामान्यपणे ठरविलेली भौतिक व आर्थिक उद्दीष्टे संस्थापातलीवर ठरवलेले मासिक/त्रैमासिक/अर्धवार्षिक अथवा वार्षिक उद्दीष्टे

| अ.क्र. | अधिकार पद | काम | भौतिक उद्दीष्टे | आर्थिक उद्दीष्टे | कालावधी | शेरा |
|--------|-----------|-----|-----------------|------------------|---------|------|
| निरंक | | | | | | |

(विजयकुमार मुंडे)

उपआयुक्त

गोदावरी संवर्धन कक्ष

नाशिकमहानगरपालिका नाशिक.

कलम ४(१)(b)(v) नमुना ‘क’

गोदावरी संवर्धन कक्ष विभाग

नाशिक महानगरपालिकेत होणाऱ्या कामासंबंधी सर्वसामान्यपणे आखलेले नियम

| | | | |
|--------|-----------------------|---|------|
| अ.क्र. | विषय | संबंधित शासकीय निर्णय/कार्यालयीन आदेश/नियम/राजपत्र वगैरेचा क्रमांक व तारीख | शेरा |
| १ | प्रशासकीय प्रकरणे | १) महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेले संबंधित शासन निर्णय, महाराष्ट्र नागरी सेवा नियम, महाराष्ट्र शासकीय कर्मचायांचे बदल्यांचे निनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम २००५ | |
| २ | माहिती अधिकार प्रकरणे | केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम २००५ | |

(विजयकुमार मुंडे)

उपआयुक्त

गोदावरी संवर्धन कक्ष

नाशिकमहानगरपालिका नाशिक.

**नाशिक महानगरपालिका येथील गोदावरी संवर्धन कक्ष विभाग अखत्यारीतील माहिती
संदर्भात माहिती अधिकारी/अपिलीय प्राधिकारी यांची तपशिलवार माहिती.**

| अ. क्र. | माहिती अधिकारीचे नाव | अधिकार पद | माहिती अधिकारी म्हणुन त्यांची कार्यकक्षा | संपूर्ण पत्ता /दुरध्वनी क्र. | ई- मेल | अपिलीय प्राधिकारी |
|------------|---------------------------|---|--|---|---|---|
| १ | २ | ३ | ४ | ५ | ६ | ७ |
| १ | विभागीय अधिकारी पंचवटी | माहिती अधिकारी तथा विभागीय अधिकारी पंचवटी | माहिती अधिकार अधिनियम २००५ च्या कलम २ (च) व (त्र) | नाशिक महानगर पालिका मुख्यालय, राजीव गांधी भवन, शरणुर रोड, नाशिक | Email : do_panchavati@ nashikcorporatio n.in | विजयकुमार मुंडे उपआयुक्त गोदावरी संवर्धन कक्ष |

| अ. क्र. | अपिलीय प्राधिकारीचे नाव | अधिकार पद | माहिती अधिकारी म्हणुन त्यांची कार्यकक्षा | यांचे अधिनस्त शासकीय माहिती अधिकारी | ई- मेल |
|------------|----------------------------|------------------------|--|---|---------------------------|
| १ | श्री.विजयकुमार मुंडे | उपआयुक्त (गो.सं.क.) | माहिती अधिकार अधिनियम २००५ च्या कलम | माहिती अधिकारी तथा विभागीय अधिकारी पंचवटी | godavarinmc@gm ail.com |

(विजयकुमार मुंडे)
उपआयुक्त
गोदावरी संवर्धन कक्ष
नाशिकमहानगरपालिका नाशिक.

गोदावरी संवर्धन कक्ष विभाग
नमुना “क” चालू वर्षासाठी (वर्ष २०२२-२०२३)

| अ. क्र. | अंदाजपत्रकीय लेखाशीर्ष | मंजुर रक्कम | नियोजीत वापर (येथे क्षेत्रानुसार व कामानुसार स्वतंत्र पानांवर माहिती भरावी) | शेरा (असल्यास) |
|------------|--|---------------|--|-------------------|
| १ | वेतन व भत्ते | २१,००,०००/- | ---- | ---- |
| २ | अतिकालिक भत्ता | --- | ---- | ---- |
| ३ | बोनस व सानुग्रह अनुदान | ७५०००/- | ---- | ---- |
| ४ | वैद्यकीय बिलाची परिपुर्ती | --- | ---- | ---- |
| ५ | रजा प्रवास भत्ते | ---- | ---- | ---- |
| ७ | गोदावरी संवर्धन कक्ष विभाग- अस्थापना २९७४ | २१,००,०००/- | ---- | ---- |
| ८ | गोदावरी संवर्धन कक्ष विभाग- गोदावरी साफसफाई संबंधित इतर विकास कामे- २९७६ | ३,००,००,०००/- | ---- | ---- |
| ९ | गोदावरी संवर्धन कक्ष विभाग- जनजागृती मोहिम राबविणे २९७५ | १०,००,०००/- | ---- | ---- |
| १० | गोदावरी संवर्धन कक्ष विभाग- अकस्मिक खर्च २९७७ | १,००,०००/- | ---- | ---- |
| ११ | गोदावरी संवर्धन कक्ष विभाग- गोदा घाट साफसफाई/ पानवेली निमृलन २७७६ | ५०,००,०००/- | ---- | ---- |

(विजयकुमार मुंडे)
उपआयुक्त
गोदावरी संवर्धन कक्ष
नाशिकमहानगरपालिका नाशिक.

कलम ४ (१) (b) (i) नमुना “क”

नाशिक महानगरपालिका येथील गोदावरी संवर्धन कक्ष विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या
अधिकार कक्षा

क

| अ. क्र. | अधिकार पद | आर्थिक अधिकार | संबंधीत कायदा / नियम/आदेश/राजपत्र | शेरा (असल्यास) |
|------------|---------------------------|------------------|---|-------------------|
| १ | मा.आयुक्त | रु.२५००००० | महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ प्रमाणे | |
| २ | मा.अतिरिक्त आयुक्त (सेवा) | रु.२५००००० | | |
| ३ | उपआयुक्त | रु. ५००००० | महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ मा.आयुक्त यांचे आदेश क्र. जा.क्र./लेखा/वशि/३९२/२० १३, दि.१९/६/२०१३ | |
| | उपअभियंता | निरंक | | |
| | शा/क./स. अभियंता | निरंक | महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम | |
| | क.लिपीक | निरंक | | |
| | शिपाई | निरंक | | |

(विजयकुमार मुडे)

उपआयुक्त

गोदावरी संवर्धन कक्ष

नाशिकमहानगरपालिका नाशिक.

कलम 4 (1) (a) (x) नमुना
गोदावरी संवर्धन कक्ष विभागातील अधिकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे पगार व भत्ते.

| अ. क्र. | नांव | अधिकार पद | मुळ पगार | महागाई भत्ता | घरभाडे भत्ता | वैद्यकिय भत्ता | शहर भत्ता वाहतुक भत्ता | एकूण रक्कम |
|---------|---------------------------------|--------------|-----------------------------------|---------------------------------------|--------------|------------------------------|------------------------|------------|
| १ | श्री. विजयकुमार मारुतीराव मुंडे | उपआयुक्त | १४४५० (६ व्या वेतन आयोगानुसार) | ४४००(ग्रेड पे) + ३६९४६ (महागाई भत्ता) | ३७७० | २०००(प्रती नियुक्ती भत्ता) - | १८० | ६१५६६ |
| २ | श्री. प्रशांत हरीचंद्र सावंत | कनिष्ठ लिपिक | ५०५०० | १५६५५ | ९०९० | १००० | १८०+१३५० | ७७७७५ |
| ३ | श्री. रविंद्र हरीभाऊ गोडगे | कनिष्ठ लिपिक | ३६१०० | ११११ | ६४९८ | १००० | १८०+१३५० | ५६३१९ |
| ४ | श्री. मोहन प्रभाकर बुवा | कनिष्ठ लिपिक | ५०५०० | १५६५५ | ९०९० | १००० | १८०+१३५० | ७७७७५ |
| ५ | श्री. कुंदन फकिरा डंबाळे | शिपाई | १७५०० | ५४२५ | ३१५० | १००० | १८०+६७५ | २७९३० |
| ६ | श्री. साहिल सुहास पुंड | शिपाई | १५००० | - | - | - | - | १५००० |

(विजयकुमार मुंडे)
 उपआयुक्त
 गोदावरी संवर्धन कक्ष
 नाशिकमहानगरपालिका नाशिक.

कलम ४ (१) (a) (ix)

नाशिक महानगरपालिका येथील गोदावरी संवर्धन कक्ष विभागातील अधिकारी यांची यादी

| अ.क्र. | पदनाम | अधिकारी / कर्मचाऱ्याचे नांव | वर्ग | नोकरीवर रुजु झाल्याचा दिनांक | संपर्कसाठी दूरध्वनी क्र./ फॅक्स/ ई-मेल |
|--------|----------|--------------------------------|------|------------------------------------|--|
| १ | उपआयुक्त | श्री .विजयकुमार मुंडे | १ | १९/०४/२०२२ | ९४२१९७२५३२ |

कलम 4 (1) (a) (xv)

**नाशिक महानगरपालिका गोदावरी संवर्धन कक्ष विभागात उपलब्ध असलेली माहिती
नागरिकांना पुरविण्यासाठी उपलब्ध असलेल्या सुविधा**

सुविधांचा प्रकार :-

- जनतेसाठी राखुन ठेवलेल्या भेटीच्या वेळेसंबंधीची माहिती - दुपारी ३.०० ते ५.०० वा
- परस्पर संवादी संकेतस्थळाची (इंटरॅक्टिव वेबसाईट) माहिती - दुपारी ३.०० ते ५.०० वा
- कॉल सेंटर विषयी माहिती - निरंक
- अभिलेख तपासणीसाठी उपलब्ध सुविधांची महिती – आवश्यकतेनुसार कार्यालयीन वेळेत
- नमुने मिळवण्याच्या संदर्भात उपलब्ध सुविधांची माहिती –झेरॉक्स प्रती, सी.डी., संकेत स्थळ
- सुचना फलकाची माहिती – मुख्यालय तळमजल्यावर दोन सुचना फलक
- गंथालयाची माहिती – निरंक
- चौकशी कक्षाची /खिडकीची अथवा स्वागत कक्षाची माहिती मिळण्याची सुविधा - निरंक
- कार्यालयीन काळानंतर संपर्काची सुविधा असल्यास त्याची माहिती – आपत्कालीन कक्ष/ठोल
फ्री क्रमांक
- आपत्कालीन संपर्काची माहिती – आपत्कालीन कक्ष

(विजयकुमार मुंडे)
उपआयुक्त
गोदावरी संवर्धन कक्ष
नाशिकमहानगरपालिका नाशिक.

कलम 4 (1) (b) (xiii)

नाशिक महानगरपालिका गोदावरी संवर्धन कक्ष विभागातुन कोणतीही सवलत, परवाना अथवा
अधिकारपत्र मिळालेल्या लाभार्थीचा तपशील

परवाना/परवानगी/सवलत यांचा प्रकार :-

परवाना देणारी अधिकारी व्यक्ती :-

| अ.क्र. | परवाना धारकांचे नांव | परवाना क्रमांक | परवाना दिल्याची तारीख | किती काळासाठी वैध | सर्वसामान्य अटी | परवान्याचा तपशील |
|--------------------------------|-------------------------|----------------|-----------------------------|-------------------------|--------------------|---------------------|
| १ | २ | ३ | ४ | ५ | ६ | ७ |
| ---- या विभागाला लागू नाही---- | | | | | | |

कलम 4(1) (b) (vii)

नाशिक महानगरपालिका गोदावरी संवर्धन कक्ष विभागात कोणाताही धोरणात्मक निर्णय घेण्यापूर्वी किंवा त्याची कार्यालयात अंमलबजावणी करण्यापूर्वी, जनतेशी अथवा जनतेच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्याबाबत अस्तित्वात असलेला तपशील.

| अ.क्र. | कोणत्या विषयाशी सल्लामसल्लत | व्यवस्थेची कार्यपद्धती | संबंधीत शासकीय निर्णय / कार्यालयीन आदेश/ राजपत्र/वगैरेचा क्र. व तारीख | पुनर्विलोकानाचा काळ (Periodicity) |
|--------|-----------------------------------|---------------------------|--|--------------------------------------|
| 1 | 2 | 3 | 4 | 5 |
| 1 | धोरणात्मक निर्णय | निरंक | | |

१) धोरणात्मक अंमलबजावणी - निरंक

२) धोरणाची अंमलबजावणी - निरंक

(विजयकुमार मुंडे)

उपआयुक्त

गोदावरी संवर्धन कक्ष

नाशिकमहानगरपालिका नाशिक.

**नाशिक महानगरपालिका गोदावरी संवर्धन कक्ष विभागातील समित्या, परिषदा, अथवा मंडळाच्या
बैठकीचे तपशिल**

| अ.क्र. | समिती मंडळ वा परिषदेचे नांव | समिती, मंडळ ^{वा} परिषदेच्या रचनेचा ढाचा (Composition) | समिती, मंडळ ^{वा} परिषदेच्या उद्येश | समिती मंडळ ^{वा} परिषदेच्या बैठकीची वारंवारीता Frequency | त्या बैठकीस उपस्थित राहण्याची जनतेस मुभा आहे का? | त्या बैठकीच्या इतिवृत्तांत जनतेस पाहण्यासाठी उपलब्ध आहे का? | त्या बैठकीचा इतिवृत्तांत कोणाकडे उपलब्ध असतो ? |
|--------|---|---|---|--|--|--|--|
| 1 | 2 | 3 | 4 | 5 | 6 | 7 | 8 |
| निरंक | | | | | | | |
| | | | | | | | |

(विजयकुमार मुंडे)
 उपआयुक्त
 गोदावरी संवर्धन कक्ष
 नाशिकमहानगरपालिका नाशिक.

कलम 4(1) (b) (xii) नमुना क

- नाशिक महानगरपालिकेच्या गोदावरी संवर्धन कक्ष विभागातील अनुदान वाटपाची पध्दत
- कार्यक्रमाचे योजनेचे नांव
 - लाभ धारकांसाठी पात्रतेच्या अटी
 - लाभ मिळण्यासाठी असलेल्या पूर्व अटी
 - या योजनेचा लाभ घेण्यासाठी असलेली कार्यपद्धती
 - पात्रता ठरवण्याचे निकष आणि आवश्यक कागदपत्रे
 - या योजनेतुन मिळण्यान्या लाभांचा तपशील (अनुदान अथवा अन्य काही मदत दिली जात असेल, तर तोही तपशील द्यावा)
 - अनुदान वाटपाची पद्ध
 - अर्ज कोठे करावा अथवा अर्ज करण्यासाठी कार्यालयात कोणाला भेटावे?
 - अर्जाबरोबर भरावयाची फी (असल्यास
 - अन्य फी (असल्यास)
 - अर्जाचा नमुना (जेथे असा नमुना ठरवला असेल तेथे) जर अर्ज कोन्या कागदावर करून भागणार असेल तर त्यावर अर्जदाराने किमान कोणती माहिती भरली पाहिजे, हे ही स्पष्ट करावे.
 - सोबत जोडावयाची परीशिष्ट (शिफारसपत्रे/दाखले/दस्तऐवज)
 - त्या परीशिष्टांचा काही विशिष्ट नमुना असल्यास तो नमुना
 - कार्यवाहीबदल काही तक्रार असेल तर ती कोणाकडे करायची, त्या अधिकान्याचे पदनाम
 - उपलब्ध रकमेचा तपशील (उदा.: तालुका पातळीवर एवढी रक्कम, जिल्हा पातळीवर एवढी रक्कम उपलब्धता वगैरे)
 - लाभधारकाची प्रत्येक वर्ष निहाय दिलेल्या नमुन्यानुसार यादी
 - उद्यीष्ट (ठरविले असल्यास)
 - शेरा (असल्यास) - निरंक

कलम 4 (1) (b) (xii) नमुना ख

नाशिक महानगरपालिकेच्या गोदावरी संवर्धन कक्ष विभागातील अनुदान वाटप कार्यक्रमातील लाभार्थीचा तपशील कार्यक्रमाचे /योजनेचे नांव:-

वर्ष :- एप्रिल २०२१ ते ३१ मार्च २०२२

| अ.क्र. | लाभधारकाचे संपूर्ण नांव आणि पत्ता | दिलेल्या अनुदानाची रक्कम/ दिलेल्या सवलतीची रक्कम |
|--------------------------|-----------------------------------|--|
| १ | २ | ३ |
| ---उक्त माहिती निरंक --- | | |

(विजयकुमार मुंडे)

उपआयुक्त

गोदावरी संवर्धन कक्ष

नाशिकमहानगरपालिका नाशिक.